

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१८-१९ करीता महसुली/ भांडवली/ कर्जे खर्चाकरीता जिल्हानिहाय अर्थसंकल्पित तरतूदीपैकी उर्वरित ३० टक्के निधी वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/ प्र.क्र.०२/ कार्यासन ६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- ३१ जानेवारी, २०१९.

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दि.०२.०४.२०१८,
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, समक्रमांक दि.७.०४.२०१८,
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, बीयुडी -२०१८, प्र.क्र.१२३/का.६, दि.१८.०९.२०१८,
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दि.२५.०९.२०१९

प्रस्तावना-

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अमृत आहार योजनेकरीता करण्यात आलेल्या अर्थसंकल्पित तरतूदी वगळता उर्वरित योजनांच्या मूळ अर्थसंकल्पित तरतूदीच्या ७० टक्के निधी संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निणयान्वये महसूली, भांडवली आणि कर्जे बाबींच्या खर्चासाठी जिल्हानिहाय लेखाशिर्षांतर्गत वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भाधीन क्र.३ येथील शासन परिपत्रकान्वये जिल्हानिहाय वाढीव मागणीनुसार जुलै २०१८ मध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी वितरीत करण्यात आलेला आहे. आता, वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.४ येथील दि.२५.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा उर्वरित कालावधी, वितरीत निधी व त्याचा झालेला विनियोग विचारात घेऊन जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत १०० टक्के निधी अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महसूली, भांडवली आणि कर्जे बाबींच्या जिल्हानिहाय लेखाशिर्षांतर्गत (भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना वगळून) उर्वरित ३० टक्के निधी वितरीत करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय-

सन २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाकरीता सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये नमुद जिल्हानिहाय महसूली/ भांडवली/ कर्जे बाबीवरील खर्चाकरीता एकुण मूळ अर्थसंकल्पित तरतूदीच्या उर्वरित ३० टक्के प्रमाणे निधी (भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना वगळून) नियंत्रक अधिकारी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांना अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.

अटी व शर्ती-

- १) अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) उपलब्ध मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्यात यावा.
- २) सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.७ मध्ये नमुद संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सन २०१८-१९ करीता जिल्हयांसाठी करण्यात आलेली तरतूद अर्थसंकल्पित अंदाज, भाग-३ परिशिष्ट "ग" मध्ये नमुद योजनेनिहाय त्यांच्या अधिपत्याखालील आहरण व संवितरण अधिका-यांना वितरीत करावी.
- ३) सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिका-यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका अन्वये प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१

व ४ येथील अनुक्रमे दि.२.०४.२०१८ व दि.२५.०१.२०१९ च्या शासन परिपत्रकातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक २.४.२०१८ व दि.२५.०१.२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तरी संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सदर शासन परिपत्रकातील अटीची पूर्तता करून निधी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०१३११२५७५४५९२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(रविंद्र दि.औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती.
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरिक्षा), १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
१२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१३. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१५. सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१७. ग्रंथपाल, महाराष्ट्र राज्य विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, विधानभवन, मुंबई.
१८. वित्त विभाग (अर्थ-१९/व्यय-१४), मंत्रालय, मुंबई
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२०. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतुद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतुद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतुद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
मागणी क्रमांक टी-९ (महसुली)						
२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण						
जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण						
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना						
१	(३१) (०१) जिल्हा मुंबई (२२२५ ई०५१)	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	३२७	२२८.९	९८.१	जिल्हाधिकारी, मुंबई
		३४-शिष्यवृत्त्या/विद्यावेतन	१५४८०	१०८३६	४६४४	
		एकुण (२२२५ ई०५१)		१५८०७	११०६४.९	४७४२.१
२	(३१) (०२) जिल्हा मुंबई उपनगर (२२२५ ई०६२)	०१-वेतन	१६१३	११२९.१	४८३.९	जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
		०२-मजूरी	११०	७७	३३	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२२०	१५४	६६	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	५०	३५	१५	
		१३-कार्यालयीन खर्च	१५०	१०५	४५	
		१४-भाडेपट्टी व कर	३८५०	२६९५	११५५	
		१९-आहार खर्च	३३२८	२३२९.६	९९८.४	
		२१-पुरवठा व सामुग्री	१२००	८४०	३६०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१५१६७	१०६१६.९	४५५०.१	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३४९७१	२४४७९.७	१०४९१.३	
	५०-इतर खर्च	१२०७	८४४.९	३६२.१		

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	एकुण (२२२५ ई०६२)		६१८६६	४३३०६.२	१८५५९.८	
३	(३१) (०३) जिल्हा ठाणे (२२२५ ई०७१)	०१-वेतन	१५७८३०	११०४८१	४७३४९	जिल्हाधिकारी, ठाणे
		०२-मजूरी	१३८००	९६६०	४१४०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	५१५०	३६०५	१५४५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२४३	८७०.१	३७२.९	
		१३-कार्यालयीन खर्च	१९९००	१३९३०	५९७०	
		१४-भाडेपट्टी व कर	१४०००	९८००	४२००	
		१९-आहार खर्च	६८०००	४७६००	२०४००	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०३४५	२१२४१.५	९१०३.५	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	१०	७	३	
		२७, लहान बांधकामे	३००००	२१०००	९०००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२५५	१७८.५	७६.५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४५०६५१	२५२४५५.७	१०८१९५.३	
		३३, अर्थसहाय्य	४२९२४	३००४६.८	१२८७७.२	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१७३६९९	१२१५८९.३	५२१०९.७	
३६- सहायक अनुदाने (वेतन)	७९१९७	५५४३७.९	२३७५९.१			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		५०-इतर खर्च	१८६०१	१३०२०.७	५५८०.३	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	५०००	३५००	१५००	
		एकुण (२२२५ ई०७९)	१११०६०५	७१४४२३.५	३०६१८१.५	
४	(३१) (०४) जिल्हा रायगड (२२२५ ई०८९)	०१-वेतन	५९६९४	४१७८५.८	१७९०८.२	जिल्हाधिकारी, रायगड
		०२-मजूरी	४६९९	३२८९.३	१४०९.७	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७७००	५३९०	२३१०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१९००	१३३०	५७०	
		१३-कार्यालयीन खर्च	७६००	५३२०	२२८०	
		१४-भाडेपट्टी व कर	६४००	४४८०	१९२०	
		१९-आहार खर्च	३४०००	२३८००	१०२००	
		२१-पुरवठा व सामग्री	३५८००	२५०६०	१०७४०	
		२७,लहान बांधकामे	२५०००	१७५००	७५००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१५३५०५	१०२६९९.८	४४०१४.२	
		३३,अर्थसहाय्य	३८६८२	२७०७७.४	११६०४.६	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	८०६६२	५६४६३.४	२४१९८.६	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३३०३२	२३१२२.४	९९०९.६	
		५०-इतर खर्च	१४५५०	१०१८५	४३६५	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	एकुण (२२२५ ई०८९)		५०३२२४	३४७५०३.१	१४८९२९.९	
५	(३१) (०५) जिल्हा रत्नागिरी (२२२५ ई०९८)	०१-वेतन	३९१०	२७३७	११७३	जिल्हाधिकारी, रत्नागिरी
		०२-मजूरी	१००	७०	३०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४००	२८०	१२०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१४०	९८	४२	
		१३-कार्यालयीन खर्च	३५०	२४५	१०५	
		१४-भाडेपट्टी व कर	८००	५६०	२४०	
		१९-आहार खर्च	१०००	७००	३००	
		२१-पुरवठा व सामुग्री	७००	४९०	२१०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२८६	२००.२	८५.८	
		३३,अर्थसहाय्य	१०	७	३	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४५३८	३१७६.६	१३६१.४	
		५०-इतर खर्च	६००	४२०	१८०	
	एकुण (२२२५ ई०९८)		१२८३४	८९८३.८	३८५०.२	
६	(३१) (०६) जिल्हा सिंधुदूर्ग	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५९८	४१८.६	१७९.४	जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग
		३३,अर्थसहाय्य	६००	४२०	१८०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	(२२२५ ई१०४)	३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१९६	२२३७.२	९५८.८	
	एकुण (२२२५ ई१०४)		४३९४	३०७५.८	१३१८.२	
७	(३१) (०७) जिल्हा पुणे (२२२५ ई११३)	०१-वेतन	१२००१	८४००.७	३६००.३	जिल्हाधिकारी, पुणे
		०२-मजूरी	९८६०	६९०२	२९५८	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०४००	७२८०	३१२०	
		१०-कंत्राटी सेवा	०	०	०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	११००	७७०	३३०	
		१३-कार्यालयीन खर्च	३०००	२१००	९००	
		१४-भाडेपट्टी व कर	१४५०२	१०१५१.४	४३५०.६	
		१७, संगणक खर्च	०	०	०	
		१९-आहार खर्च	६६१४३	४६३००.१	१९८४२.९	
		२१-पुरवठा व सामुग्री	४५२४०	३१६६८	१३५७२	
		२७, लहान बांधकामे	२३०००	१६१००	६९००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२५४७६६	१६५३१६.२	७०८४९.८	
		३३, अर्थसहाय्य	३३५१७	२३४६१.९	१००५५.१	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२१२९९	८४९०९.३	३६३८९.७	
३६- सहायक अनुदाने (वेतन)	२०८००	१४५६०	६२४०			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		५०-इतर खर्च	२२७५०	१५९२५	६८२५	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	१	०.७	०.३	
		एकुण (२२२५ ई११३)	६३८३७९	४३३८४५.३	१८५९३३.७	
८	(३१) (०८) जिल्हा सातारा (२२२५ ई१२२)	०१-वेतन	२३००	१६१०	६९०	जिल्हाधिकारी, सातारा
		०२-मजूरी	१५०	१०५	४५	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	६००	४२०	१८०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३५०	२४५	१०५	
		१३-कार्यालयीन खर्च	३००	२१०	९०	
		१४-भाडेपट्टी व कर	९५०	६६५	२८५	
		१९-आहार खर्च	३०७५	२१५२.५	९२२.५	
		२१-पुरवठा व सामग्री	८००	५६०	२४०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१९७१	१३७९.७	५९१.३	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	७१७२	५०२०.४	२१५१.६	
		५०-इतर खर्च	१०००	७००	३००	
		एकुण (२२२५ ई१२२)	१८६६८	१३०६७.६	५६००.४	
९	(३१) (०९) जिल्हा	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१	०.७	०.३	जिल्हाधिकारी, सांगली

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	सांगली (२२२५ ई१३१)	३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	११५४८	८०८३.६	३४६४.४	
	एकुण (२२२५ ई१३१)		११५४९	८०८४.३	३४६४.७	
१०	(३१) (१०) जिल्हा सोलापूर (२२२५ ई१४२)	०१-वेतन	६०००	४२००	१८००	जिल्हाधिकारी, सोलापूर
		०२-मजुरी	३००	२१०	९०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	५००	३५०	१५०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०	९०	
		१३-कार्यालयीन खर्च	५००	३५०	१५०	
		१४-भाडेपट्टी व कर	२७००	१८९०	८१०	
		१९-आहार खर्च	८८००	६१६०	२६४०	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०४८	२१३३.६	९१४.४	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	८४१४	५८८९.१	२५२३.९	
		३३,अर्थसहाय्य	१९११	१३३७.७	५७३.३	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२१०३	८४७२.१	३६३०.९	
		५०-इतर खर्च	४३००	३०१०	१२९०	
		५७,पशुधन	१	०.७	०.३	
	एकुण (२२२५ ई१४२)		४८८७७	३४२१३.२	१४६६२.८	
११	(३१) (११) जिल्हा	०१-वेतन	१५००	१०५०	४५०	जिल्हाधिकारी, कोल्हापूर
		०२-मजुरी	४००	२८०	१२०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	कोल्हापूर (२२२५ ई१५१)	०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३००	२१०	९०	जिल्हाधिकारी, नाशिक
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०	९०	
		१३-कार्यालयीन खर्च	२००	१४०	६०	
		१९-आहार खर्च	२८००	१९६०	८४०	
		२१-पुरवठा व सामुग्री	५२८	३६९.६	१५८.४	
		२७, लहान बांधकामे	२०००	१४००	६००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१६००	११२०	४८०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	९१००	६३७०	२७३०	
		५०-इतर खर्च	३००	२१०	९०	
	एकुण (२२२५ ई१५१)		१९०२८	१३३१९.६	५७०८.४	
१२	(३१) (१२) जिल्हा नाशिक (२२२५ ई१६९)	०१-वेतन	२७७०९७	१९३९६७.९	८३१२९.१	जिल्हाधिकारी, नाशिक
		०२-मजुरी	४४२२८	३०९५९.६	१३२६८.४	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११९३६	८३५५.२	३५८०.८	
		१०-कंत्राटी सेवा	२४८०	१७३६	७४४	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३६४५	२५५१.५	१०९३.५	
		१३-कार्यालयीन खर्च	२९१६५	२०४१५.५	८७४९.५	
		१४-भाडेपट्टी व कर	१६९८१	११८८६.७	५०९४.३	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१७-संगणक खर्च	१६	११.२	४.८	
		१९-आहार खर्च	१९१५६५	१३४०९५.५	५७४६९.५	
		२१-पुरवठा व सामुग्री	७५९१२	५३१३८.४	२२७७३.६	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	२३२	१६२.४	६९.६	
		२७, लहान बांधकामे	१९६१५२	१३७३०६.४	५८८४५.६	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	८७९	६१५.४	२६३.६	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१८८९५५३	१२१३८७४.९	५२०२३२.१	
		३३, अर्थसहाय्य	५०६९१५	३५४८४०.५	१५२०७४.५	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	५०२९२४	३५२०४६.८	१५०८७७.२	
		३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान	५०००	३५००	१५००	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३१८०८०	२२२६५६	९५४२४	
		५०-इतर खर्च	५५४२४	३८७९६.८	१६६२७.२	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	३९३०९	२७५१६.३	११७९२.७	
		एकुण (२२२५ ई१६९)	४१६७४९३	२८०८४३२.९	१२०३६१४.००	
१३	(३१) (१३) जिल्हा धुळे	०१-वेतन	१३८००	९६६०	४१४०	जिल्हाधिकारी, धुळे
		०२-मजूरी	६७५०	४७२५	२०२५	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
(२२२५ ई१७८)	०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२४१०	१६८७	७२३		
	१०-कंत्राटी सेवा	९००	६३०	२७०		
	११-देशांतर्गत प्रवास खर्च	४९५	३४६.५	१४८.५		
	१३-कार्यालयीन खर्च	२८१५	१९७०.५	८४४.५		
	१४-भाडेपट्टी व कर	९४००	६५८०	२८२०		
	१९-आहार खर्च	७६८२५	५३७७७.५	२३०४७.५		
	२१-पुरवठा व सामुग्री	२२९००	१६०३०	६८७०		
	२४, पेट्रोल, तेल व वंगण	४०	२८	१२		
	२७, लहान बांधकामे	९००००	६३०००	२७०००		
	२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३१५	२२०.५	९४.५		
	३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६६३३४१	४३६३३८.७	१८७००२.३		
	३३, अर्थसहाय्य	२९४९०८	२०६४३५.६	८८४७२.४		
	३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२०७०३०	१४४९२१	६२१०९		
	३६- सहायक अनुदाने (वेतन)	१३८७६३	९७१३४.१	४१६२८.९		
	५०-इतर खर्च	६००००	४२०००	१८०००		
	५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	२५००	१७५०	७५०		
५७, पशुधन	१९६०	१३७२	५८८			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	एकुण (२२२५ ई१७८)		१५९५१५२	१०८८६०६.४	४६६५४५.६	
१४	(३१) (१४) जिल्हा जळगाव (२२२५ ई१८७)	०१-वेतन	५८५५८	४०९९०.६	१७५६७.४	जिल्हाधिकारी, जळगाव
		०२-मजूरी	१०१७२	७१२०.४	३०५१.६	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२३६०	१६५२	७०८	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	९४०	६५८	२८२	
		१३-कार्यालयीन खर्च	२८५५	१९९८.५	८५६.५	
		१४-भाडेपट्टी व कर	१४६००	१०२२०	४३८०	
		१९-आहार खर्च	३८८००	२७१६०	११६४०	
		२१-पुरवठा व सामुग्री	३०८६०	२१६०२	९२५८	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	०	०	०	
		२७, लहान बांधकामे	२०२६९	१४१८८.३	६०८०.७	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२१४३२८	१३६०२९.६	५८२९८.४	
		३३, अर्थसहाय्य	१९०३१६	१३३२२१.२	५७०९४.८	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	११०२६७	७७१८६.९	३३०८०.१	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	५५७०	३८९९	१६७१	
		५०-इतर खर्च	१५७००	१०९९०	४७१०	
५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	९००	६३०	२७०			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	एकुण (२२२५ ई१८७)		७१६४९५	४८७५४६.५	२०८९४८.५	
१५	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (२२२५ ई१९६)	०१-वेतन	१०७७३४	७५४१३.८	३२३२०.२	जिल्हाधिकारी, अहमदनगर
		०२-मजूरी	१६००	११२०	४८०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४२५०	२९७५	१२७५	
		१०-कंत्राटी सेवा	१०	७	३	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३२५	९२७.५	३९७.५	
		१३-कार्यालयीन खर्च	१४६५	१०२५.५	४३९.५	
		१४-भाडेपट्टी व कर	१२३००	८६१०	३६९०	
		१९-आहार खर्च	४३७००	३०५९०	१३११०	
		२१-पुरवठा व सामुग्री	२०४२५	१४२९७.५	६१२७.५	
		२७, लहान बांधकामे	१७५००	१२२५०	५२५०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१५	१०.५	४.५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२१८४२६	१३३९९८.२	५७४२७.८	
		३३, अर्थसहाय्य	३५४३१	२४८०१.७	१०६२९.३	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१३६७२२	९५७०५.४	४१०१६.६	
३६- सहायक अनुदाने (वेतन)	५२६००	३६८२०	१५७८०			
५०-इतर खर्च	१७०५०	११९३५	५११५			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१०	७	३	
		५७, पशुधन	३००	२१०	९०	
		एकुण (२२२५ ई१९६)	६७०८६३	४५०७०४.१	१९३१५८.९	
१६	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (२२२५ ई२०२)	०१-वेतन	१३६०००	९५२००	४०८००	जिल्हाधिकारी, नंदुरबार
		०२-मजूरी	३६६६०	२५६६२	१०९९८	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११०५५	७७३८.५	३३१६.५	
		१०-कंत्राटी सेवा	११५०	८०५	३४५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	४६८५	३२७९.५	१४०५.५	
		१३-कार्यालयीन खर्च	३०३१०	२१२१७	९०९३	
		१४-भाडेपट्टी व कर	२८०००	१९६००	८४००	
		१७, संगणक खर्च	२०	१४	६	
		१९-आहार खर्च	२३०४५०	१६१३१५	६९१३५	
		२१-पुरवठा व सामुग्री	१११७४७	७८२२२.९	३३५२४.१	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	१४५	१०१.५	४३.५	
		२७, लहान बांधकामे	९००००	६३०००	२७०००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	७१०	४९७	२१३	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१८७६४५२	१०६६५६८.३	४५७१००.७	
३३, अर्थसहाय्य	८४१०८२	५८८७५७.४	२५२३२४.६			

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१४८७०	२२०४०९	९४४६१	
		३५, भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान	१०८४००	७५८८०	३२५२०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१९०३१३	१३३२१९.१	५७०९३.९	
		५०-इतर खर्च	७९४६२	५५६२३.४	२३८३८.६	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	९१५०	६४०५	२७४५	
		एकुण (२२२५ ई२०२)		४१००६६१	२६२३५१४.६	
१७	(३१) (१७) जिल्हा औरंगाबाद (२२२५ ई२११)	०१-वेतन	१२५००	८७५०	३७५०	जिल्हाधिकारी, औरंगाबाद
		०२-मजूरी	५००	३५०	१५०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११००	७७०	३३०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१८०	१२६	५४	
		१३-कार्यालयीन खर्च	३६०	२५२	१०८	
		१४-भाडेपट्टी व कर	३६००	२५२०	१०८०	
		१९-आहार खर्च	१०१००	७०७०	३०३०	
		२१-पुरवठा व सामुग्री	४१००	२८७०	१२३०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	६०	४२	१८	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१९६६०	१३७६२	५८९८	
		३३,अर्थसहाय्य	१८७५	१३१२.५	५६२.५	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१५५०	२२०८५	९४६५	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२९२६	२०४८.२	८७७.८	
		५०-इतर खर्च	१८००	१२६०	५४०	
		एकुण (२२२५ ई२११)		९०३११	६३२१७.७	
१८	(३१) (१८) जिल्हा जालना (२२२५ ई२२२)	०१-वेतन	२२००	१५४०	६६०	जिल्हाधिकारी, जालना
		०२-मजूरी	५०	३५	१५	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	६००	४२०	१८०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३०	२१	९	
		१३-कार्यालयीन खर्च	१६०	११२	४८	
		१४-भाडेपट्टी व कर	९५०	६६५	२८५	
		१९-आहार खर्च	३५००	२४५०	१०५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	१०००	७००	३००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	७३४६	५१४२.२	२२०३.८	
		३३,अर्थसहाय्य	१६१५	११३०.५	४८४.५	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४२८५	२९९९.५	१२८५.५	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	४०९७	२८६७.९	१२२९.१	
		५०-इतर खर्च	८००	५६०	२४०	
		एकुण (२२२५ ई२२२)	२६६३३	१८६४३.१	७९८९.९	
१९	(३१) (१९) जिल्हा परभणी (२२२५ ई२३१)	३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)	४८७१	३४०९.७	१४६१.३	जिल्हाधिकारी, परभणी
		३३, अर्थसहाय्य	१३००	९१०	३९०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१८९५०	१३२६५	५६८५	
		५०-इतर खर्च	१००	७०	३०	
		५७, पशुधन	३००	२१०	९०	
		एकुण (२२२५ ई२३१)	२५५२१	१७८६४.७	७६५६.३	
२०	(३१) (२०) जिल्हा नांदेड (२२२५ ई२४९)	०१-वेतन	२२९६०	१६०७२	६८८८	जिल्हाधिकारी, नांदेड
		०२-मजूरी	३८२९	२६८०.३	११४८.७	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	२७७५	१९४२.५	८३२.५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२६०	८८२	३७८	
		१३-कार्यालयीन खर्च	१४७३०	१०३११	४४१९	
		१४-भाडेपट्टी व कर	४४१५	३०९०.५	१३२४.५	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१९-आहार खर्च	१८८००	१३१६०	५६४०	
		२१-पुरवठा व सामग्री	८२००	५७४०	२४६०	
		२७, लहान बांधकामे	२६०००	१८२००	७८००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२८०	१९६	८४	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	३४५८९०	२०७१२३	८८७६७	
		३३, अर्थसहाय्य	१११०२६	७७७१८.२	३३३०७.८	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४०७६४	२८५३४.८	१२२२९.२	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७५६५०	५२९५५	२२६९५	
		५०-इतर खर्च	६९००	४८३०	२०७०	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१२००	८४०	३६०	
		५७, पशुधन	४००	२८०	१२०	
	एकुण (२२२५ ई२४९)		६८५०७९	४४४५५५.३	१९०५२३.७	
२१	(३१) (२१) जिल्हा बीड (२२२५ ई२५८)	०१-वेतन	८५१४	५९५९.८	२५५४.२	जिल्हाधिकारी, बीड
		०२-मजूरी	५०	३५	१५	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३१०	२१७	९३	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	७०	४९	२१	
		१३-कार्यालयीन खर्च	१९७	१३७.९	५९.१	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१४-भाडेपट्टी व कर	१६००	११२०	४८०	
		१९-आहार खर्च	५५००	३८५०	१६५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	३२६	२२८.२	९७.८	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	११०४	७७२.८	३३१.२	
		३३-अर्थसहाय्य	६१५	४३०.५	१८४.५	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१०५१	७३५.७	३१५.३	
		५०-इतर खर्च	१२७५	८९२.५	३८२.५	
	एकुण (२२२५ ई२५८)		२०६१२	१४४२८.४	६१८३.६	
२२	(३१) (२२) जिल्हा लातूर (२२२५ ई२६७)	०१-वेतन	३३००	२३१०	९९०	जिल्हाधिकारी, लातूर
		०२-मजूरी	२००	१४०	६०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७००	४९०	२१०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	८०	५६	२४	
		१३-कार्यालयीन खर्च	३००	२१०	९०	
		१४-भाडेपट्टी व कर	४३३६	३०३५.२	१३००.८	
		१९-आहार खर्च	७५००	५२५०	२२५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	१८००	१२६०	५४०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	२०	१४	६	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४४२७	३०९८.९	१३२८.९	
		३३,अर्थसहाय्य	१११५	७८०.५	३३४.५	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	७७३६	५४१५.२	२३२०.८	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२५००	१७५०	७५०	
		५०-इतर खर्च	२२००	१५४०	६६०	
		एकुण (२२२५ ई२६७)		३६२१४	२५३४९.८	
२३	(३१) (२३) जिल्हा उस्मानाबाद (२२२५ ई२७६)	०१-वेतन	२५००	१७५०	७५०	जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
		०२-मजूरी	२५०	१७५	७५	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८००	५६०	२४०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१२५	८७.५	३७.५	
		१३-कार्यालयीन खर्च	१५०	१०५	४५	
		१४-भाडेपट्टी व कर	३०००	२१००	९००	
		१९-आहार खर्च	७०००	४९००	२१००	
		२१-पुरवठा व सामुग्री	८००	५६०	२४०	
		२७,लहान बांधकामे	१००	७०	३०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२११५	१४८०.५	६३४.५	
		३३,अर्थसहाय्य	१३९०	९७३	४१७	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३१०१	२१७०.७९	९३०.३	
		५०-इतर खर्च	१३७०	९५९	४११	
		५७, पशुधन	०	०	०	
	एकुण (२२२५ ई२७६)		२२७०१	१५८९०.७९	६८१०.३	
२४	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (२२२५ ई२८५)	०१-वेतन	१०४००	७२८०	३१२०	जिल्हाधिकारी, हिंगोली
		०२-मजूरी	४००	२८०	१२०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०३०	७२१	३०९	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	५००	३५०	१५०	
		१३-कार्यालयीन खर्च	५१०	३५७	१५३	
		१४-भाडेपट्टी व कर	२२००	१५४०	६६०	
		१९-आहार खर्च	११४००	७९८०	३४२०	
		२१-पुरवठा व सामुग्री	६१६०	४३१२	१८४८	
		२७, लहान बांधकामे	१२०००	८४००	३६००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	४०	२८	१२	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	९४५९०	६६२१३	२८३७७	
		३३, अर्थसहाय्य	२३८००	१६६६०	७१४०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	६५६००	४५९२०	१९६८०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२६०००	१८२००	७८००	
		५०-इतर खर्च	७०००	४९००	२१००	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	२००	१४०	६०	
		५७,पशुधन	२८००	१९६०	८४०	
		एकुण (२२२५ ई२८५)		२६४६३०	१८५२४१	
२५	(३१) (२५) जिल्हा नागपूर (२२२५ ई२९४)	०१-वेतन	२६८३१	१८७८१.७	८०४९.३	जिल्हाधिकारी, नागपूर
		०२-मजूरी	७५३९	५२७७.३	२२६१.७	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	३९३५	२७५४.५	११८०.५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१००४	७०२.८	३०१.२	
		१३-कार्यालयीन खर्च	२८६०	२००२	८५८	
		१४-भाडेपट्टी व कर	८००३	५६०२.१	२४००.९	
		१९-आहार खर्च	२५०३७	१७५२५.९	७५११.१	
		२१-पुरवठा व सामग्री	१५०३१	१०५२१.७	४५०९.३	
		२७,लहान बांधकामे	१५४८०	१०८३६	४६४४	
		२८-व्यावसायिक सेवा	३५०	२४५	१०५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२३५४४१	१५३९७५.५	६५९८९.५	
		३३,अर्थसहाय्य	८४४८७	५९१४०.९	२५३४६.१	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१८५०१०	१२९५०७	५५५०३	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७३०००	५११००	२१९००	
		५०-इतर खर्च	८०५४	५६३७.८	२४१६.२	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	६००	४२०	१८०	
		५७,पशुधन	१८६६	१३०६.२	५५९.८	
	एकुण (२२२५ ई२९४)		६९४५२८	४७५३३६.४	२०३७१५.६	
२६	(३१) (२६) जिल्हा वर्धा (२२२५ ई३०२)	०१-वेतन	४१४५	२९०१.५	१२४३.५	जिल्हाधिकारी, वर्धा
		०२-मजूरी	५९२	४१४.४	१७७.६	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	११५०	८०५	३४५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३८४	२६८.८	११५.२	
		१३-कार्यालयीन खर्च	१०८०	७५६	३२४	
		१४-भाडेपट्टी व कर	१७०९	११९६.३	५१२.७	
		१९-आहार खर्च	७७८०	५४४६	२३३४	
		२१-पुरवठा व सामग्री	४६५०	३२५५	१३९५	
		२७,लहान बांधकामे	१००००	७०००	३०००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)	६०८९३	४२६२५.१	१८२६७.९	
		३३,अर्थसहाय्य	३९५८४	२७७०८.८	११८७५.२	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	६८५३३	४७९७३.९	२०५५९.९	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	९६००	६७२०	२८८०	
		५०-इतर खर्च	८११०	५६७७	२४३३	
		५७, पशुधन	८४०	५८८	२५२	
	एकुण (२२२५ ई३०२)		२१९०५०	१५३३३५	६५७१५	
२७	(३१) (२७) जिल्हा भंडारा (२२२५ ई३११)	०१-वेतन	४४००	३०८०	१३२०	जिल्हाधिकारी, भंडारा
		०२-मजूरी	४००	२८०	१२०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७१०	४९७	२१३	
		१०-कंत्राटी सेवा	१००	७०	३०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३५	९४.५	४०.५	
		१३-कार्यालयीन खर्च	२८०	१९६	८४	
		१४-भाडेपट्टी व कर	८००	५६०	२४०	
		१९-आहार खर्च	७७००	५३९०	२३१०	
		२१-पुरवठा व सामुग्री	५१६७	३६१६.९	१५५०.९	
		२७, लहान बांधकामे	४८००	३३६०	१४४०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१५०	१०५	४५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	४७९१८	३३५४२.६	१४३७५.४	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३३-अर्थसहाय्य	४६००	३२२०	१३८०	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	४९३००	३४५१०	१४७९०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	७०००	४९००	२१००	
		५०-इतर खर्च	४४४५	३१११.५	१३३३.५	
		५७,पशुधन	२०००	१४००	६००	
		एकुण (२२२५ ई३११)		१३९९०५	९७९३३.५	
२८	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (२२२५ ई३२९)	०१-वेतन	६४८००	४५३६०	१९४४०	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
		०२-मजूरी	२४९३०	१७४५१	७४७९	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	९६२५	६७३७.५	२८८७.५	
		१०-कंत्राटी सेवा	५८०	४०६	१७४	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१९८५	१३८९.५	५९५.५	
		१३-कार्यालयीन खर्च	३०६४९	२१४५४.३	९९९४.७	
		१४-भाडेपट्टी व कर	६१००	४२७०	१८३०	
		१९-आहार खर्च	६६९५९	४६८७१.३	२००८७.७	
		२१-पुरवठा व सामुग्री	४०४२०	२८२९४	१२१२६	
		२७, लहान बांधकामे	७००००	४९०००	२१०००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	४७५	३३२.५	१४२.५	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५३१६९७	२९१६८७.९	१२५००९.१	
		३३,अर्थसहाय्य	१३२३७९	९२६६५.३	३९७१३.७	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२४३३५	८७०३४.५	३७३००.५	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१८४८००	१२९३६०	५५४४०	
		५०-इतर खर्च	२१५२४	१५०६६.८	६४५७.२	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	१८६०	१३०२	५५८	
		एकुण (२२२५ ई३२९)		१३१३११८	८३८६८२.६	
२९	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (२२२५ ई३३८)	०१-वेतन	१५००९५	१०५०६६.५	४५०२८.५	जिल्हाधिकारी, गडचिरोली
		०२-मजूरी	२२५७६	१५८०३.२	६७७२.८	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१०४६०	७३२२	३१३८	
		१०-कंत्राटी सेवा	०	०	०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३७१०	२५९७	१११३	
		१३-कार्यालयीन खर्च	४४२३०	३०९६१	१३२६९	
		१४-भाडेपट्टी व कर	१७५५	१२२८.५	५२६.५	
		१९-आहार खर्च	९१०००	६३७००	२७३००	
		२१-पुरवठा व सामग्री	१४४३६७	१०१०५६.९	४३३१०.१	
		२७,लहान बांधकामे	११७०००	८१९००	३५१००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	८९०	६२३	२६७	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	१०२००६९	७१४०४८.३	३०६०२०.७	
		३३,अर्थसहाय्य	८५६३२	५९९४२.४	२५६८९.६	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१३७४६२	९६२२३.४	४१२३८.६	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२२२५००	१५५७५०	६६७५०	
		५०-इतर खर्च	३९०००	२७३००	११७००	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	४९५०	३४६५	१४८५	
	एकुण (२२२५ ई३३८)		२०९५६९६	१४६६९८७.२	६२८७०८.८	
३०	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (२२२५ ई३४७)	०१-वेतन	५२९००	३७०३०	१५८७०	जिल्हाधिकारी, गोंदिया
		०२-मजूरी	१००००	७०००	३०००	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४८५०	३३९५	१४५५	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१६९५	११८६.५	५०८.५	
		१३-कार्यालयीन खर्च	६३५०	४४४५	१९०५	
		१४-भाडेपट्टी व कर	६०९३	४२६५.१	१८२७.९	
		१९-आहार खर्च	३३१५०	२३२०५	९९४५	
		२१-पुरवठा व सामुग्री	३५९८२	२५१८७.४	१०७९४.६	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		२७-लहान बांधकामे	२२०००	१५४००	६६००	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३६२	२५३.४	१०८.६	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२६९७२८	१६०८०९.६	६८९१८.४	
		३३-अर्थसहाय्य	८८५५७	६१९८९.९	२६५६७.१	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	८५९००	६०१३०	२५७७०	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१०२०९२	७१४६४.४	३०६२७.६	
		५०-इतर खर्च	२४५५०	१७१८५	७३६५	
		एकुण (२२२५ ई३४७)		७४४२०९	४९२९४६.३	
३१	(३१) (३१) जिल्हा अमरावती (२२२५ ई३५६)	०१-वेतन	१०३८०३	७२६६२.१	३११४०.९	जिल्हाधिकारी, अमरावती
		०२-मजूरी	२०१३९	१४०९७.३	६०४१.७	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८१००	५६७०	२४३०	
		१०- कंत्राटी सेवा	६००	४२०	१८०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	२६८०	१८७६	८०४	
		१३-कार्यालयीन खर्च	७२००	५०४०	२१६०	
		१४-भाडेपट्टी व कर	५९८०	४१८६	१७९४	
		१९-आहार खर्च	४३२५०	३०२७५	१२९७५	
		२१-पुरवठा व सामुग्री	४००१०	२८००७	१२००३	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		२४-पेट्रोल,तेल व वंगण	१००	७०	३०	
		२७-लहान बांधकामे	८८२००	६१७४०	२६४६०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	१७००	११९०	५१०	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५२५०४४	३२५५३०.८	१३९५१३.२	
		३३,अर्थसहाय्य	१६२४७२	११३७३०.४	४८७४१.६	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१२०८४२	८४५८९.४	३६२५२.६	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१०३०००	७२१००	३०९००	
		५०-इतर खर्च	१७२०९	१२०४६.३	५१६२.७	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	१८५०	१२९५	५५५	
		एकुण (२२२५ ई३५६)		१२५२१७९	८३४५२५.३	
३२	(३१) (३२) जिल्हा अकोला (२२२५ ई३६५)	०१-वेतन	५३३१	३७३१.७	१५९९.३	जिल्हाधिकारी, अकोला
		०२-मजूरी	१५२७	१०६८.९	४५८.१	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	८००	५६०	२४०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	३००	२१०	९०	
		१३-कार्यालयीन खर्च	१५००	१०५०	४५०	
		१४-भाडेपट्टी व कर	१५००	१०५०	४५०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१९-आहार खर्च	१२६००	८८२०	३७८०	
		२१-पुरवठा व सामुग्री	८११६	५६८१.२	२४३४.८	
		२७, लहान बांधकामे	१०२६१	७१८२.७	३०७८.३	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६०५१९	४२३६३.३	१८१५५.७	
		३३, अर्थसहाय्य	४३०८६	३०१६०.२	१२९२५.८	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२६३७२	१८४६०.४	७९११.६	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१४२९२	१०००४.४	४२८७.६	
		५०-इतर खर्च	७१००	४९७०	२१३०	
		एकुण (२२२५ ई३६५)		१९३३०४	१३५३१२.८	
३३	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (२२२५ ई३७४)	०१-वेतन	१०५७२०	७४००४	३१७१६	जिल्हाधिकारी, यवतमाळ
		०२-मजूरी	८८००	६१६०	२६४०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	४९८०	३४८६	१४९४	
		१०-कंत्राटी सेवा	७००	४९०	२१०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१३६४	९५४.८	४०९.२	
		१३-कार्यालयीन खर्च	३८५०	२६९५	११५५	
		१४-भाडेपट्टी व कर	७३००	५११०	२१९०	
		१७, संगणक खर्च	५०	३५	१५	
		१९-आहार खर्च	४८८००	३४१६०	१४६४०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		२१-पुरवठा व सामुग्री	७२९०१	५१०३०.७	२१८७०.३	
		२४-पेट्रोल,तेल व वंगण	२५	१७.५	७.५	
		२७,लहान बांधकामे	१५८००	११०६०	४७४०	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	९५०	६६५	२८५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	७०५८५०	४३५२५७.२	१८६५३८.८	
		३३,अर्थसहाय्य	११५२०१	८०६४०.७	३४५६०.३	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	१५३९३८	१०७७५६.६	४६१८१.४	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	२३०८१२	१६१५६८.४	६९२४३.६	
		५०-इतर खर्च	५११२४	३५७८६.८	१५३३७.२	
		५२,यंत्रसामग्री व साधनसामग्री	१६००	११२०	४८०	
		५७,पशुधन	१५७७	११०३.९	४७३.१	
		एकुण (२२२५ ई३७४)	१५३९३४२	१०१३१०१.६	४३४१८६.४	
३४	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (२२२५ ई३८३)	०१-वेतन	३५००	२४५०	१०५०	जिल्हाधिकारी, बुलढाणा
		०२-मजूरी	७००	४९०	२१०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१९००	१३३०	५७०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१००	७०	३०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१३-कार्यालयीन खर्च	१९००	१३३०	५७०	
		१४-भाडेपट्टी व कर	२०००	१४००	६००	
		१९-आहार खर्च	४५००	३१५०	१३५०	
		२१-पुरवठा व सामुग्री	४९८२	३४८७.४	१४९४.६	
		२७, लहान बांधकामे	१२०४९	८४३४.३	३६१४.७	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	६९२२३	४८४५६.१	२०७६६.९	
		३३, अर्थसहाय्य	४२५६८	२९७९७.६	१२७७०.४	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२६९६८	१८८७७.६	८०९०.४	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	३७०००	२५९००	१११००	
		५०-इतर खर्च	२५००	१७५०	७५०	
		५७, पशुधन	१०००	७००	३००	
		एकुण (२२२५ ई३८३)	२१०८९०	१४७६२३	६३२६७	
३५	(३१) (३५) जिल्हा वाशिम (२२२५ ई३९२)	०१-वेतन	११३००	७९१०	३३९०	जिल्हाधिकारी, वाशिम
		०२-मजूरी	२२००	१५४०	६६०	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१२००	८४०	३६०	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	१०००	७००	३००	
		१३-कार्यालयीन खर्च	२३००	१६१०	६९०	
		१४-भाडेपट्टी व कर	५०००	३५००	१५००	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		१९-आहार खर्च	१११००	७७७०	३३३०	
		२१-पुरवठा व सामग्री	७५२४	५२६६.८	२२५७.२	
		२७, लहान बांधकामे	५०००	३५००	१५००	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	५६२७०	३९३८९	१६८८१	
		३३, अर्थसहाय्य	२३३०३	१६३१२.१	६९९०.९	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	२०९३८	१४६५६.६	६२८१.४	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	९९०५	६९३३.५	२९७१.५	
		५०-इतर खर्च	३०००	२१००	९००	
		५७-पशुधन	५००	३५०	१५०	
		एकुण (२२२५ ई३९२)		१६०५४०	११२३७८	
३६	(३१) (३६) जिल्हा पालघर (२२२५ ई४०९)	०१-वेतन	१५६०७६	१०९२५३.२	४६८२२.८	जिल्हाधिकारी, पालघर
		०२-मजूरी	१०२८७५	७२०१२.५	३०८६२.५	
		०६-दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	१४३८४	१००६८.८	४३१५.२	
		१०-कंत्राटी सेवा	१०००	७००	३००	
		११-देशांतर्गत प्रवास खर्च	२८८६	२०२०.२	८६५.८	
		१३-कार्यालयीन खर्च	८०००	५६००	२४००	
		१४-भाडेपट्टी व कर	३१५९१	२२११३.७	९४७७.३	
		१९-आहार खर्च	२४५५०३	१७१८५२.१	७३६५०.९	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		२१-पुरवठा व सामुग्री	२६०१८४	१८२१२८.८	७८०५५.२	
		२४, पेट्रोल, तेल व वंगण	५५	३८.५	१६.५	
		२७, लहान बांधकामे	१२७३५९	८९१५१.३	३८२०७.७	
		२८-व्यावसायिक व विशेष सेवा	३२५	२२७.५	९७.५	
		३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	२०३६९१०	१२८५८३७	५५१०७३	
		३३, अर्थसहाय्य	३८८१५७	२७१७०९.९	११६४४७.१	
		३४-शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३९०४५०	२७३३१५	११७१३५	
		३६- सहायक अनुदाने (वेतन)	१६९३९०	११८५७३	५०८१७	
		५०-इतर खर्च	८६८७५	६०८१२.५	२६०६२.५	
		५२, यंत्रसामग्री व साधनसामग्री	१३६३७	९५४५.९	४०९१.१	
		एकुण (२२२५ ई४०९)	४०३५६५७	२६८४९५९.९	११५०६९७.१	
		एकुण महसुली	२७४५८०१४	१८३२८००४.१	७८५४८५८.८	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
मागणी क्रमांक टी-१० (भांडवली)						
४२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण वरील भांडवली खर्च						
जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण						
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना						
(३१)जिल्हा योजना						
१	(३१) (०२) जिल्हा मुंबई उपनगर (४२२५ १२१६)	५३, मोठी बांधकामे	४०००	२८००	१२००	जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
	एकुण (४२२५ १२१६)		४०००	२८००	१२००	
२	(३१) (०३) जिल्हा ठाणे (४२२५ १२२५)	०२-मजूरी	६४०१	४४८०.७	१९२०.३	जिल्हाधिकारी, ठाणे
		२१-पुरवठा व सामुग्री	१६०१	११२०.७	४८०.३	
		३२,अंशदाने	३०	२१	९	
		५३, मोठी बांधकामे	८७८०३	६१४६२.१	२६३४०.९	
	एकुण (४२२५ १२२५)		९५८३५	६७०८४.५	२८७५०.५	
३	(३१) (०४) जिल्हा रायगड (४२२५ १२३४)	०२-मजूरी	६००	४२०	१८०	जिल्हाधिकारी, रायगड
		२१-पुरवठा व सामुग्री	०	०	०	
		५३, मोठी बांधकामे	५५७१०	३८९९७	१६७१३	
	एकुण (४२२५ १२३४)		५६३१०	३९४१७	१६८९३	
४	(३१) (०७) जिल्हा पुणे (४२२५ १२६१)	०२-मजूरी	३६८२	२५७७.४	११०४.६	जिल्हाधिकारी, पुणे
		२१-पुरवठा व सामुग्री	९२०	६४४	२७६	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		५३, मोठी बांधकामे	११०१०३	७७०७२.१	३३०३०.९	
		एकुण (४२२५ १२६१)	११४७०५	८०२९३.५	३४४११.५	
५	(३१) (१०) जिल्हा सोलापूर (४२२५ १२९९)	०२-मजूरी	०	०	०	जिल्हाधिकारी, सोलापूर
		२१-पुरवठा व सामुग्री	०	०	०	
		५३, मोठी बांधकामे	१	०.७	०.३	
	एकुण (४२२५ १२९९)	१	०.७	०.३		
६	(३१) (१२) जिल्हा नाशिक (४२२५ १३१४)	०२-मजूरी	३०८८७	२१६२०.९	९२६६.१	जिल्हाधिकारी, नाशिक
		२१-पुरवठा व सामुग्री	१९७५७	१३८२९.९	५९२७.१	
		३२- अंशदाने	१०००	७००	३००	
		५३, मोठी बांधकामे	५९६७०६	४१७६९४.२	१७९०११.८	
	एकुण (४२२५ १३१४)	६४८३५०	४५३८४५	१९४५०५		
७	(३१) (१३) जिल्हा धुळे (४२२५ १३२३)	०२-मजूरी	१००००	७०००	३०००	जिल्हाधिकारी, धुळे
		२१-पुरवठा व सामुग्री	४५००	३१५०	१३५०	
		५३, मोठी बांधकामे	८६७५५	६०७२८.५	२६०२६.५	
	एकुण (४२२५ १३२३)	१०१२५५	७०८७८.५	३०३७६.५		
८	(३१) (१४) जिल्हा जळगाव (४२२५ १३३२)	०२-मजूरी	५००४	३५०२.८	१५०१.२	जिल्हाधिकारी, जळगाव
		५३, मोठी बांधकामे	३२७००	२२८९०	९८१०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापूर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
	एकुण (४२२५ १३३२)		३७७०४	२६३९२.८	११३११.२	
९	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (४२२५ १३४१)	०२-मजूरी	८६५०	६०५५	२५९५	जिल्हाधिकारी, अहमदनगर
		२१-पुरवठा व सामुग्री	८४१६	५८९१.२	२५२४.८	
		५३, मोठी बांधकामे	९२५४५	६४७८१.५	२७७६३.५	
	एकुण (४२२५ १३४१)		१०९६११	७६७२७.७	३२८८३.३	
१०	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (४२२५ १३५२)	०२-मजूरी	५८१५१	४०७०५.७	१७४४५.३	जिल्हाधिकारी, नंदुरबार
		२१-पुरवठा व सामुग्री	४१०२८	२८७१९.६	१२३०८.४	
		५३, मोठी बांधकामे	३६४३८७	२५५०७०.९	१०९३१६.१	
	एकुण (४२२५ १३५२)		४६३५६६	३२४४९६.२	१३९०६९.८	
११	(३१) (१७) जिल्हा औरंगाबाद (४२२५ १३६१)	५३, मोठी बांधकामे	१	०.७	०.३	जिल्हाधिकारी, औरंगाबाद
		एकुण (४२२५ १३६१)		१	०.७	
१२	(३१) (२०) जिल्हा नांदेड (४२२५ १३९७)	०२-मजूरी	१४००	९८०	४२०	जिल्हाधिकारी, नांदेड
		२१-पुरवठा व सामुग्री	९००	६३०	२७०	
		५३, मोठी बांधकामे	५९७८२	४१८४७.४	१७९३४.६	
	एकुण (४२२५ १३९७)		६२०८२	४३४५७.४	१८६२४.६	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१३	(३१) (२१) जिल्हा बीड (४२२५ १४०३)	५३, मोठी बांधकामे	१	०.७	०.३	जिल्हाधिकारी, बीड
	एकुण (४२२५ १४०३)		१	०.७	०.३	
१४	(३१) (२३) जिल्हा उस्मानाबाद (४२२५ १४२१)	५३, मोठी बांधकामे	१	०.७	०.३	जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
	एकुण (४२२५ १४२१)		१	०.७	०.३	
१५	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (४२२५ १४३२)	०२-मजूरी	१०००	७००	३००	जिल्हाधिकारी, हिंगोली
		२१-पुरवठा व सामुग्री	२०००	१४००	६००	
		५३, मोठी बांधकामे	२३५००	१६४५०	७०५०	
	एकुण (४२२५ १४३२)		२६५००	१८५५०	७९५०	
१६	(३१) (२५) जिल्हा नागपूर (४२२५ १४४१)	०२-मजूरी	११४३	८००.१	३४२.९	जिल्हाधिकारी, नागपूर
		२१-पुरवठा व सामुग्री	२८६	२००.२	८५.८	
		५३, मोठी बांधकामे	२२१०७	१५४७४.९	६६३२.१	
	एकुण (४२२५ १४४१)		२३५३६	१६४७५.२	७०६०.८	
१७	(३१) (२६) जिल्हा वर्धा (४२२५ १४५९)	०२-मजूरी	२२९५	१६०६.५	६८८.५	जिल्हाधिकारी, वर्धा
		२१-पुरवठा व सामुग्री	७००	४९०	२१०	
		५३, मोठी बांधकामे	१०१६६	७११६.२	३०४९.८	
	एकुण (४२२५ १४५९)		१३१६१	९२१२.७	३९४८.३	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१८	(३१) (२७) जिल्हा भंडारा (४२२५ १४६८)	२१-पुरवठा व सामुग्री	१५००	१०५०	४५०	जिल्हाधिकारी, भंडारा
		५३, मोठी बांधकामे	०	०	०	
	एकुण (४२२५ १४६८)		१५००	१०५०	४५०	
१९	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (४२२५ १४७७)	०२-मजूरी	५९२३	४१४६.१	१७७६.९	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
		२१-पुरवठा व सामुग्री	९६१५	६७३०.५	२८८४.५	
		३२,अंशदाने	८०००	५६००	२४००	
		५३, मोठी बांधकामे	५९६९९	४१७८९.३	१७९०९.७	
	एकुण (४२२५ १४७७)		८३२३७	५८२६५.९	२४९७१.१	
२०	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (४२२५ १४८६)	०२-मजूरी	१३४११	९३८७.७	४०२३.३	जिल्हाधिकारी, गडचिरोली
		२१-पुरवठा व सामुग्री	२२७१	१५८९.७	६८१.३	
		५३, मोठी बांधकामे	२७२५५०	१९०७८५	८१७६५	
	एकुण (४२२५ १४८६)		२८८२३२	२०१७६२.४	८६४६९.६	
२१	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (४२२५ १४९५)	०२-मजूरी	५५००	३८५०	१६५०	जिल्हाधिकारी, गोंदिया
		२१-पुरवठा व सामुग्री	१३७९	९६५.३	४१३.७	
		५३, मोठी बांधकामे	२९०००	२०३००	८७००	
	एकुण (४२२५ १४९५)		३५८७९	२५११५.३	१०७६३.७	
२२	(३१) (३१) जिल्हा अमरावती (४२२५ १५०१)	०२-मजूरी	१८५४	१२९७.८	५५६.२	जिल्हाधिकारी, अमरावती
		२१-पुरवठा व सामुग्री	२५००	१७५०	७५०	
		३२,अंशदाने	३००	२१०	९०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
		५३, मोठी बांधकामे	८२२७७	५७५९३.९	२४६८३.९	
		एकुण (४२२५ १५०१)	८६९३१	६०८५१.७	२६०७९.३	
२३	(३१) (३२) जिल्हा अकोला (४२२५ १५१२)	०२-मजूरी	४५००	३१५०	१३५०	जिल्हाधिकारी, अकोला
		२१-पुरवठा व सामुग्री	१२४३	८७०.१	३७२.९	
		५३, मोठी बांधकामे	६०६२	४२४३.४	१८१८.६	
	एकुण (४२२५ १५१२)		११८०५	८२६३.५	३५४१.५	
२४	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (४२२५ १५२१)	०२-मजूरी	५६९७	३९८७.९	१७०९.१	जिल्हाधिकारी, यवतमाळ
		२१-पुरवठा व सामुग्री	१४२४	९९६.८	४२७.२	
		५३, मोठी बांधकामे	१४७०३५	१०२९२४.५	४४११०.५	
	एकुण (४२२५ १५२१)		१५४१५६	१०७९०९.२	४६२४६.८	
२५	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (४२२५ १५३९)	०२-मजूरी	७५४९	५२८४.३	२२६४.७	जिल्हाधिकारी, बुलढाणा
		२१-पुरवठा व सामुग्री	४५००	३१५०	१३५०	
		५३, मोठी बांधकामे	१७५८४	१२३०८.८	५२७५.२	
	एकुण (४२२५ १५३९)		२९६३३	२०७४३.९	८८८९.९	
२६	(३१) (३५) जिल्हा वाशिम (४२२५ १५४८)	०२-मजूरी	२०००	१४००	६००	जिल्हाधिकारी, वाशिम
		२१-पुरवठा व सामुग्री	२०००	१४००	६००	
		५३, मोठी बांधकामे	१०२७३	७१९१.१	३०८१.९	
	एकुण (४२२५ १५४८)		१४२७३	९९९१.१	४२८१.९	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरित ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
२७	(३१) (३६) जिल्हा पालघर (४२२५ १५५७)	०२-मजूरी	७५५००	५२८५०	२२६५०	जिल्हाधिकारी, पालघर
		२१-पुरवठा व सामुग्री	१४५००	१०१५०	४३५०	
		३२,अंशदाने	१५०	१०५	४५	
		५३, मोठी बांधकामे	५१९९९४	३६३९९५.८	१५५९९८.२	
	एकुण (४२२५ १५५७)		६१०१४४	४२७१००.८	१८३०४३.२	
	एकुण भांडवली (टी-१०)		३०७२४०९	२१५०६८६.३	९२१७२२.७	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
मागणी क्रमांक टी-११ (कर्जे)						
६२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याणासाठी कर्जे, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण						
(३१)जिल्हा योजना						
१	(३१) (०३) जिल्हा ठाणे (६२२५०६९९)	५५, कर्ज व अग्रिमे	२५०	१७५	७५	जिल्हाधिकारी, ठाणे
२	(३१) (१२) जिल्हा नाशिक (६२२५०७८८)	५५, कर्ज व अग्रिमे	१००	७०	३०	जिल्हाधिकारी, नाशिक
३	(३१) (१३) जिल्हा धुळे (६२२५०७९७)	५५, कर्ज व अग्रिमे	५००	३५०	१५०	जिल्हाधिकारी, धुळे
४	(३१) (१४) जिल्हा जळगाव (६२२५०८०३)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०	६०	जिल्हाधिकारी, जळगाव
५	(३१) (१५) जिल्हा अहमदनगर (६२२५०८१२)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०	६०	जिल्हाधिकारी, अहमदनगर
६	(३१) (१६) जिल्हा नंदुरबार (६२२५०८२१)	५५, कर्ज व अग्रिमे	८००	५६०	२४०	जिल्हाधिकारी, नंदुरबार
७	(३१) (२०) जिल्हा नांदेड (६२२५०८६८)	५५, कर्ज व अग्रिमे	७००	४९०	२१०	जिल्हाधिकारी, नांदेड
८	(३१) (२४) जिल्हा हिंगोली (६२२५०९०१)	५५, कर्ज व अग्रिमे	६००	४२०	१८०	जिल्हाधिकारी, हिंगोली
९	(३१) (२५) जिल्हा नागपूर (६२२५०९१२)	५५, कर्ज व अग्रिमे	४००	२८०	१२०	जिल्हाधिकारी, नागपूर
१०	(३१) (२६) जिल्हा वर्धा (६२२५०९२१)	५५, कर्ज व अग्रिमे	१५०	१०५	४५	जिल्हाधिकारी, वर्धा
११	(३१) (२७) जिल्हा भंडारा (६२२५०९३१)	५५, कर्ज व अग्रिमे	२००	१४०	६०	जिल्हाधिकारी, भंडारा

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.२/का.६, दिनांक ३१ जानेवारी, २०१९ सोबतचे विवरणपत्र						
(रु.हजारात)						
अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	२०१८-१९ अर्थसंकल्पित तरतूद	यापुर्वी ७० टक्केच्या मर्यादित वितरीत करण्यात आलेली तरतूद	सदर शा.नि. अन्वये वितरीत करण्यात येत असलेली उर्वरीत ३० टक्के तरतूद	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१२	(३१) (२८) जिल्हा चंद्रपूर (६२२५०९४८)	५५, कर्ज व अग्रिमे	६२५	४३७.५	१८७.५	जिल्हाधिकारी, चंद्रपूर
१३	(३१) (२९) जिल्हा गडचिरोली (६२२५०९५७)	५५, कर्ज व अग्रिमे	२५०	१७५	७५	जिल्हाधिकारी, गडचिरोली
१४	(३१) (३०) जिल्हा गोंदिया (६२२५०९६६)	५५, कर्ज व अग्रिमे	३००	२१०	९०	जिल्हाधिकारी, गोंदिया
१५	(३१) (३१) जिल्हा अमरावती (६२२५०९७५)	५५, कर्ज व अग्रिमे	७५०	५२५	२२५	जिल्हाधिकारी, अमरावती
१६	(३१) (३१) जिल्हा अकोला (६२२५०९८४)	५५, कर्ज व अग्रिमे	११०	७७	३३	जिल्हाधिकारी, अकोला
१७	(३१) (३३) जिल्हा यवतमाळ (६२२५०९९३)	५५, कर्ज व अग्रिमे	१२००	८४०	३६०	जिल्हाधिकारी, यवतमाळ
१८	(३१) (३४) जिल्हा बुलढाणा (६२२५१००४)	५५, कर्ज व अग्रिमे	४५०	३१५	१३५	जिल्हाधिकारी, बुलढाणा
१९	(३१) (३५) जिल्हा वाशिम (६२२५१०१३)	५५, कर्ज व अग्रिमे	४०	२८	१२	जिल्हाधिकारी, वाशिम
२०	(३१) (३६) जिल्हा पालघर (६२२५१०२२)	५५, कर्ज व अग्रिमे	७५०	५२५	२२५	जिल्हाधिकारी, पालघर
	एकूण कर्ज (टी-११)		८५७५	६००२.५	२५७२.५	